





### PRFORMA (C)

[illegible]

Signature

## चार्ज रिपोर्ट

मेहेरबाब एज्युकेशन ऑफिसर साहेब, म्युनिसिपल प्राथमिक शिक्षण खाते, बृहन्मुंबई यांचे हुजरांस चार्ज दिल्या-  
घेतल्याचा रिपोर्ट खाली सहा करणार यांजकडून—

चार्ज देणार ..... हुद्दा ..... शाळा .....

शाळेतील सर्व रजिस्टर वर हुकूम खाली दाखविलेल्या तपशीलाप्रमाणे मी चार्ज देत आहे. खालील तपशील व  
शाळेतील रजिस्टरे यांत काही कमी जास्त आढळल्यास त्याला मी जबाबदार आहे व याबाबत भरपाई करण्यास मे. ए. ऑ.  
साहेब यांचा निकाल मला मान्य आहे.

	रजिस्टर मधील संख्या	चार्ज दिल्याची संख्या	कमी संख्या	अधिक संख्या	शेरा
१ रजिस्टर-फनिचर व टेंडर स्टॉक					
२ रजिस्टर-पुस्तके					
३ रजिस्टर-चित्रे, तक्ते, नकाशे					
४ रजिस्टर-नाशिवंत सामान					
५ रजिस्टर-हस्तव्यवसायाचे सामान					
६ रेकॉर्ड-रेफॉर्ड वहीप्रमाणे बरोबर आहे किंवा नाही.					

सही

चार्ज देणार ..... हुद्दा ..... शाळा .....

बरील तपशीलाप्रमाणे सर्व वस्तूंचा व सादिलबारांतील शिल्लक रक्कम रुपये ..... दे.....  
मी चार्ज घेतला आहे. व या दिवसापासून त्याबद्दल मी सर्वतोपरी जबाबदार आहे. बरील तपशील शाळेतील,  
रजिस्टर वर हुकूम आहे/नाही. शाळेतील रजिस्टर व तपशील यांत खालीलप्रमाणे फरक आहे.

मही

पेचक



बृहन्मुंबई महानगरपालिका - शिक्षण विभाग

सन्मा. प्र. अ. शाळा

एल विभाग,

व्यास

टाहो विभाग

विषय :- मोडके उपस्कर, लाकडी/लोखंडी/खेळणी/संगीत/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक/धातू (पितळ व तांबे) कमी करणे बाबत सूची.

[illegible]

वरील दर्शविलेल्या प्रत्येक वस्तूची माहिती वेगवेगळी तीन प्रतित पाठवावी.

मुख्याध्यापक

विभाग निरीक्षक

प्र. अ. (शाळा)

